



Date: 17th February, 2024

То	То,
The Dy. Gen. Manager,	National Stock Exchange of India Ltd.
Corporate Relationship Dept.,	Exchange Plaza,
BSE Limited	Plot no. C/1, G Block
PJ Tower, Dalal Street,	Bandra-Kurla Complex, Bandra (E)
Mumbai-400001	Mumbai-400051
Equity Scrip Code: 531845	Equity Scrip Name: ZENITHSTL

Sub.: Submission of Newspaper Clipping regarding to publication of extract of Standalone & Consolidated Un-Audited Financial Results for the quarter ended on 31st December, 2024.

In pursuant to regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith a copy of 'Newspaper Advertisement', regarding publication of extract of Standalone & Consolidated Un-Audited Financial Results for quarter ended on 31st December, 2024, which was approved in the meeting of the Board of Directors of the Company held on Thursday, 13th February, 2025, Published on 16th February, 2025 in Active Times (English Edition) & Mumbai Lakshdeep (Marathi Edition).

Kindly take the same on your record and acknowledge receipt of the same.

Thanking You Yours Faithfully

For Zenith Steel Pipes & Industries Limited

Minal Umesh Pote Whole time Director DIN: 07163539

ZENITH STEEL PIPES & INDUSTRIES LIMITED

 Corp. Off. : Dalamal House, 1st Floor, 206, J.B. Marg, Nariman Point, Mumbai - 400021. India. Tel.: +91 22 6616 8400 Email: zenith@zenithsteelpipes.com, www.yashbirlagroup.com CIN: L29220MH1960PLCO11773
 Registered Office: Industry House, 5th Floor, 159, Churchgate Reclamation, Mumbai 400020

ACTIVE TIMES

Ration card E-KYC deadline extended until March 31

government has extended the deadline for the e-KYC process for ration cardholders until March 31. The decision comes after many beneficiaries faced difficulties completing the e-KYC due to network issues in several areas. Food Supply Minister Krishna Chandra Patra confirmed the extension of the deadline.

Originally, the last date for completing the e-KYC was set for February 15. However, due to network problems at 341 ration distribution centers, many beneficiaries were

Bhubaneswar, : The Odisha unable to complete the process. Of these, 230 centers had no network and 111 centers connection. experienced slow connectivity. hindering the e-KYC process.

To address these issues, the government will install devices at the affected centers. Currently, 97,77,351 families are enrolled in the Food Security Scheme in the state, with a total of 3,32,33,000 beneficiaries. As of now, 2,99,08,457 individuals have successfully completed the e-KYC process, with 90 percent of the e-KYC already completed.

PUBLIC NOTICE

Please take notice that Mr. Shyamsundar Ratnakar Patwardhan and Mrs. Kranti Shyamsundar Patwardhan, both adults, Indian Inhabitants, presentiy having address at 202, Horizon, Plot No. 18, Amrutvan Complex, Film City Road, Near Yashodham School, Dindoshi, Mumbai – 400063 (hereinafter referred to as "My Clients") have entered into negotiations with Mr. Banwarilal Mor and Smt. Parmeshwari Devi Mor, both adults, Indian Inhabitants, presently having address at Flat No. 51-52, Sriram Apartments, Shree Raghunandan Co-op. Housing Society Ltd., Gen. A. K. Vaidya Marg, Malac East, Mumbai – 400097 (hereinafter referred to as the "Other Party") for the purchase of residential flats (hereinafter referred to as the "Said Property" owned and occupied by the other party, being and lying at Flat No. 51-52 Sriram Apartments, Shree Raghunandan Co-op. Housing Society Ltd. Gen. A. K. Vaidya Marg, Malad East, Mumbai – 400097 and more particularly described in the "Schedule of Property" written hereunder and the said negotiations have reached the final stage of culmination. The Other party have informed my clients that the following original documents are lost / misplaced and in spite of their best efforts the said documents are not traceable.

1) Original Deed of Confirmation dated 13th March 1995 in respect of Flat No. 51 executed between Messrs Sanjeev Builders Private Limited, (therein referred to as the "Promoters") Messrs Ashish Estate Enterprises (Regd.), (therein referred to as the "First Confirming Party") Messrs Rita Enterprises, (therein referred to as the "Second Confirming Party") and Mrs. Premlata R. Arora & Ms. Amitha R. Arora, (therein referred to as the "Purchasers") and wherein Original Agreement for Sale dated 12th December 1991 is annexed as an Annexure

2) Original Deed of Confirmation dated 13th March 1995 in respect of Flat No 2) original between Messrs Sanjeev Builders Private Limited, (therein referred to as the "Promoters") Messrs Ashish Estate Enterprises (Regd.) (therein referred to as the **"Fornoters**") Messis Asinia Estate Enterprises (regul, (therein referred to as the **"Second Confirming Party**") Messis Rita Enterprises, (therein referred to as the **"Second Confirming Party**") and Mrs. Ashalata R. Arora alias Mrs. Sapna R. Nayyer & Kavita R. Arora, (therein referred to as the **"Purchasers**") and wherein Original Agreement for Sale dated 12th December 1004 is accurated and Agreement for Sale dated 12th December 1991 is annexed as an Annexure.

In view of the above my Clients hereby give notice to public at large and call upon all or any person/s who have any right, title, interest in the "Said Property" prejudicial to the interest of the other party and who have already filed any suit, claim, dispute, petition, appeal or other like proceedings of obtained any decree, award or other order concerning the subject matter of the "Said Property" or who intend to file any such proceedings as described above "Sale Property" or who intend to the any such proceedings as described above for enforcing their right in the "Saie Property" to submit all their objections and claims in writing along with supportive documentary proofs thereof, to the undersigned within a period of fifteen days of the date of publication of this notice failing which "My Clients" will presume that no adverse claims or objections concerning the "Saie Property" exist or if they do exist, they stand waived hereinafter and in such event "My Clients" will proceed to complete the transaction of sale as envisaged by both the parties. So please do note.

SCHEDULE OF PROPERTY referred herein above 1) Flat No. 51 admeasuring 400 Sq. Ft. Carpet Area on the 5th Floor of the building known as "Sriram Apartments" of the society known as "Shree Building known as "Sfram Aparments" of the society known as "Sfree Raghunandan Co-op. Housing Society Ltd.", situated at Building No. 17, Plot No. 34/2, CTS No. 156/A-2, Dindoshi, Gen. A. K. Vaidya Marg, Malad East, Mumbai – 400097 held by Mr. Banwarilal Mor and share certificate No. 020 for 5 fully paid up shares of Rs. 50/- each bearing Distinctive Nos. 096 to 100 (both inclusive) issued by the above said "Shree Raghunandan Co-op Housing Society Ltd.".

2) Flat No. 52 admeasuring 400 Sq. Ft., Carpet Area on the 5th Floor of the (2) Flat No. 52 admeasung 400 Sq. Ft., Carpet Area on the 5th Floor of the building known as "Sriram Apartments" of the society known as Shree Raghunandan Co-op. Housing Society Ltd., situated at Building No. 17, Plot No. 34/2, CTS No. 156/A-2, Dindoshi, Gen. A. K. Vaidya Marg, Malad East, Mumbai – 400097 held by Smt. Parmeshwari Devi Mor and share certificate No. 021 for 5 fully paid up shares of Rs. 50/- each bearing Distinctive Nos. 101 to 105 (both inclusive) issued by the above said "Shree Raghunandan Co-op. Housing Society Ltd." Raghunandan Co-op. Housing Society Ltd."

	Vitesh R. Bhoir (Advocate)
	Shop No. 10, Suraj Bali Niwas,
Place : Mumbai	Station Road, Opp. Registration Office,
Date : 16.02. 2025.	Goregaon (West), Mumbai – 400 104.

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESU	ults for Decembei		TER AND		HS ENDED Rs. In Lacs (except EPS)		
Particulars Quarter ended Nine months ended ended								
		30.09.2024 Unaudited		31.12.2024 Unaudited	31.12.2023 Unaudited	31.03.2024 Audited		
Total income from operations	0.36	1.34	10.52	2.02	31.57	36.10		
Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and / or Extraordinary items)	(104.93)	(99.63)	(92.09)	(300.92)	(284.90)	(402.45)		
Net Profit / (Loss) for the period before taxl (after Exceptional and/or Extraordinary items)	(104.93)	(99.63)	(92.09)	(300.92)	(284.90)	(402.45)		
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(104.93)	(99.63)	(92.09)	(300.92)	(284.90)	(403.85)		
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(106.19)	(97.41)	(90.30)	(299.84)	(281.40)	(367.90)		
Equity Share Capital	300.23	300.23	300.23	300.23	300.23	300.23		
Other Equity excluding Revaluation Reserve (as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	-			-4,805.51		
Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinuing operations) (not annualised)								
Basic / Diluted EPS	(3.49)	(3.32)	(3.07)	(10.02)	(9.49)	(13.45)		
 Notes: 1) The above unaudited financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 14th February, 2025. The Statutory Auditors of the Company have carried out a Limited Review of the aforesaid results. 2) The above is an extract of the detailed format of the Financial Results for the quarter ended 31st December, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company website: https://www.privagroup.biz/ 								

	Centrum House, Vidyanagari Marg, Kalina, Santacruz (E) NOTICE (F	C POSSESSION OR IMMOVABLE S) SEE RULE 8(1)
Reconstruction of Financial Asse Section 13(12) read with Rule 3 hererunder calling upon the follow 60 days from the date of receipt of The following Borrowers/ Guaran described herein below in exercic Security Interest (Enforcement) R The Borrowers/ Co-Borrowers/ Drowers/Co-Borrowers/ Bank Limited for the amount ment The Borrower's/Co-Borrower's/	wers/ Guarantors having failed to repay the amount, notice tors and the public in general that the undersigned has take sof powers conferred on him under Section 13(4) of the : ules, 2002 on 11/02/2025. arantors in particular and the public in general is hereby r and any dealing with the said properties shall be subject to th oned herein below and interest thereon. Suarantor's attention is invited to provisions of sub-Section	rcise of powers conferred under emand Notice dated mentioned in the notice within is hereby given to the following in possession of the properties said Act read with Rule 8 of the cautioned not to deal with the le charge of Unity Small Finance
respect of time available, to rede Name of the Borrower/Co- Borrowers/ Guarantors & Loan Account Number	m me secured assers. Description of the Properties Mortgaged/Secured Asset(s)	Date of Demand Notice and Outstanding Amount
1. NEEYATI ENTERPRISES (80RROWER) 2. SANTOSH KISHAN GUPTA (CO-BORROWER & MORTGAGOR) 3. PRABHAVATI KISHAN GUPTA (CO-BORROWER) Loan Account Number: - USFBMUMLOAN000005016535	ALL THAT PIECE AND PARCEL OF IMMOVEABLE PROPERTY SHOP NO. G-7, ON THE GROUND FLOOR, Admeasuring about 300.00 SQ. FT. Built up Area, In The Building Known As "JAI Malhar Apartment", constructed on House NO- 0062, Property NO- bedoot833107, village Karave, Node Nerul, NAVI MUMBAI. TALUKA, DIST. THANE. Boundaries (AS Per Technical Valuation Report): EAST: SADGURU APARTMENT WEST: ROAD NORTH: BUNGALOW SOUTH: BUILDING	11/11/2024 for Amounting to Rs. 19,12,790.08/- (RUPEES NINETEEN LAKH TWELVE THOUSAND SEVEN HUNDRED
	auu in. puiluinu	

Suryoday Small Finance Bank Limited SURYODAY Regd. & Corp. office : 1101, Sharda Terraces, Plot 65, Sector - 11, CBD Belapur, A BANK OF SMILES Navi Mumbai – 400614. CIN: L65923MH2008PLC261472. Inder Section 13 (2) of The Securitisation And Reconstruction of Financial Assets And Enforcement of Security Interest Act, 2002

Vhereas the undersigned is the Authorized officer of the M/s. Suryoday Small Finance Bank Ltd. ("SSFBL") under Securitization An Reconstruction of Financial Assets And Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued Demand Notices under Section 13(2) of the said Act, calling upon the following Borrower(s), Co-Borrower(s), Guarantor(s) to discharge in full their liability to the Company by making payment of entire outstanding including up to date interest, cost and charges within 60 days from the date of respective Notices issued and the publication of the Notice as given below as nd way of alternate service upon you. As security for due repayment of the loan, the following Secured Asset (s) have been mortgaged to SSFBI by the said Borrower(s), Co-Borrower(s), Guarantor(s) respectively.


SR. NO	Name of Borrower / Co-Borrower/ Guarantor	Date of Demand Notice	Date of NPA	Total Outstanding Amount in Rs.				
	LAN No. 227050001567 1) LATE MR. MANOHAR S KURAKULA – LEGAL HEIRS AND CO-BORROWER MRS. JAYANTI MANOHAR KURAKULA, 2) MRS. JAYANTI MANOHAR KURAKULA	14/02/2025	09/12/2024	Rs.9,06,024.64/- AS ON 13/02/2025				
	Description of Secured Asset(s) /Immovable Property (ies) : ALL THAT PIECE AND PARCEL OF PROPERTY BEING FLAT NO. 02, GROUND FLOOR, BUILDING NO. B-39, KOHINOOR CHSL, SECTOR-8, SANPADA, NAVI MUMBAI, MAHARASHTRA – 400 705. ADMEARSURING AREA 273 SQ. FT. BOUNDARIES: EAST –INTERNAL ROAD, WEST – YASHOVARDHAN BUILDING, NORTH – INTERNAL ROAD, SOUTH – SANKALP SOCIETY.							
2.	LAN No. 226020000139 1) MR. MOHD. FAHEEMUDDIN ARMANI S/O. MOHAMMED NIZAMUDDIN 2) MRS. NAZMA MUSLIM MANSOORI W/O. MOHD. FAHEEMUDDIN ARMANI	13/02/2025	03/02/2025	Rs.32,40,705.41/- AS ON 04/02/2025				
	Description of Secured Asset(s) / Immovable Property (ies) : ALL THAT PIECE AND PARCEL OF IMMOVABLE PROPERTY BEING FLAT NO. 201, 2ND FLOOR, ROSE TOWER, PLOT NO. 61, SECTOR 35E, KHARGHAR, NAVI MUMBAI, TALUKA PANVE, DISTRICT RAIGAD, MAHARASHTRA – 410 210. ADMEASURING 950 SQ. MTRS. BOUNDARIES OF THE PROPERTY: EAST: PLOT NO. 60, WEST: ROAD, NORTH: ROAD, SOUTH: PLOT NO. 62 & 64.							
secu the b	e said Borrower, Co-Borrower(s) & Guarantor(s) fails to make payment to SSFBL as afc red asset mentioned above and shall take such other actions as is available to the Comp porrowers. said Borrower(s), Co-Borrower(s) & Guarantor(s) are prohibited under the provision of	any in law, entirely a	at the risks, co	st and consequences of				

e aforesaid Secured Asset(s), whether by way of sale, lease or otherwise referred to in the notice without prior consent of SSFBL Place : Maharashtra, Date : 16-02-2025 Sd/- Authorised Officer, For Suryoday Small Finance Bank Limited

ZENITH STEEL PIPES & INDUSTRIES LIMITED

Formerly Known as Zenith Birla (India) Limited} Regd. Office: 5th Floor Industry House, 159, Churchgate Reclamation, Mumbai-400 020.

EXI	FRACT OF THE UNAUDITED STANDALONE FINANCIAL RES	ULTS FOR TH	E QUARTER	AND NINE MC			
		0	uarter Ende	he		khs, except pe t hs Ended	
Sr. No.	Particulars	31.12.2024 Unaudited		31.12.2023	31.12.2024	31.12.2023	
1	Total Income from operations	3,662.78	3,133.55	4,601.21	9,831.38	10,090.83	14,851.59
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	(16.82)	(42.21)	(67.71)	(248.98)	(464.99)	(43.88
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	(16.82)	(42.21)	(67.71)	(248.98)	(464.99)	(43.88
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	(16.82)	(42.21)	(67.71)	(248.98)	(464.99)	(43.88
5	Profit / (Loss) from discontinuing operations	(3.21)	(1.59)	(5.92)	(6.59)	(14.13)	(23.34
6	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(20.03)	(43.80)	(73.63)	(255.57)	(479.12)	(62.67
7	Equity Share Capital	14,228.04	14,228.04	14.228.04	14,228.04	14,228.04	14,228.04
8	Reserves (excluding revaluation reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	14,220.04		(39,294.74
9	Earnings Per Share (Face value of Rs. 10/- each) (Not Annualized)						
A	Basic and Diluted EPS for the period from Continuing and Discontinued Operations	(0.01)	(0.03)	(0.05)	(0.18)	(0.34)	(0.05
в	Basic and Diluted EPS for the period from Continuing Operations					A110 100000	10.0000000
		(0.01)	(0.03)	(0.05)	(0.17)	(0.33)	(0.03
С	Basic and Diluted EPS for the period from Discontinued Operations	(0.01)	(0.03)	(0.05)	(0.17)	(0.33) (0.01)	
	Basic and Diluted EPS for the period from	(0.00)	(0.00)	(0.00)	(0.01)	(0.01) 31ST DECEN	(0.02
	Basic and Diluted EPS for the period from Discontinued Operations	(0.00) FOR THE Q	(0.00) UARTER AN	(0.00) D NINE MON	(0.01) ITH ENDED : (Rs. in La	(0.01) 31ST DECEM khs, except pe	(0.02 IBER, 2024 Ir share data)
EX	Basic and Diluted EPS for the period from Discontinued Operations TRACT OF THE CONSOLIDATED FINANCIAL RESULTS	(0.00) FOR THE Q	(0.00) UARTER AN uarter Ende	(0.00) D NINE MON ad	(0.01) ITH ENDED : (Rs. in La Nine Mon	(0.01) 31ST DECEM khs, except pe ths Ended	(0.02 IBER, 2024 Ir share data) Year Ended
EX Sr.	Basic and Diluted EPS for the period from Discontinued Operations	(0.00) FOR THE Q	(0.00) UARTER AN uarter Ende	(0.00) D NINE MON ad	(0.01) ITH ENDED : (Rs. in La Nine Mon	(0.01) 31ST DECEM khs, except pe	(0.02 IBER, 2024 Ir share data) Year Ended
EX Sr. No.	Basic and Diluted EPS for the period from Discontinued Operations TRACT OF THE CONSOLIDATED FINANCIAL RESULTS Particulars Total Income from operations	(0.00) FOR THE Q Q 31.12.2024	(0.00) UARTER AN uarter Ende 30.09.2024	(0.00) D NINE MON ad 31.12.2023	(0.01) ITH ENDED : (Rs. in La Nine Mon 31.12.2024	(0.01) 31ST DECEM khs, except pe ths Ended 31.12.2023	(0.02 IBER, 2024 Ir share data Year Ender 31.03.2024 Audited
EX Sr. 1 2	Basic and Diluted EPS for the period from Discontinued Operations TRACT OF THE CONSOLIDATED FINANCIAL RESULTS Particulars Total Income from operations Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	(0.00) FOR THE Q Q 31.12.2024 Unaudited	(0.00) UARTER AN uarter Ende 30.09.2024 Unaudited	(0.00) D NINE MON 31.12.2023 Unaudited	(0.01) ITH ENDED (Rs. in La Nine Mon 31.12.2024 Unaudited	(0.01) 31ST DECEN khs, except pe ths Ended 31.12.2023 Unaudited	(0.02 IBER, 2024 r share data) Year Ended 31.03.2024 Audited 14,851.59
EX Sr. 1 2 3	Basic and Diluted EPS for the period from Discontinued Operations TRACT OF THE CONSOLIDATED FINANCIAL RESULTS Particulars Total Income from operations Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	(0.00) FOR THE Q 31.12.2024 Unaudited 3,662.78	(0.00) UARTER AN uarter Ende 30.09.2024 Unaudited 3,133.55	(0.00) D NINE MON ad 31.12.2023 Unaudited 4,601.21	(0.01) ITH ENDED (Rs. in La Nine Mon 31.12.2024 Unaudited 9,831.38	(0.01) 31ST DECEN khs. except pe ths Ended 31.12.2023 Unaudited 10,090.83	(0.02 IBER, 2024 Ir share data) Year Endeo 31.03.2024
EX Sr. 1 2 3 4	Basic and Diluted EPS for the period from Discontinued Operations TRACT OF THE CONSOLIDATED FINANCIAL RESULTS Particulars Total Income from operations Net Profit / (Loss) for the period defore tax (after exceptional and/or extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	(0.00) FOR THE Q 31.12.2024 Unaudited 3,662.78 (16.82) (16.82) (16.82)	(0.00) UARTER AN uarter Ende 30.09.2024 Unaudited 3,133.55 (42.21) (42.21) (42.21)	(0.00) D NINE MON ad 31.12.2023 Unaudited 4,601.21 (62.05) (62.05) (62.05)	(0.01) TH ENDED (Rs. in La Nine Mon 31.12.2024 Unaudited 9,831.38 (248.98) (248.98) (248.98)	(0.01) 31ST DECEN khs, except pe ths Ended 31.12.2023 Unaudited 10,090.83 (1,044.25) (1,044.25)	(0.02 IBER, 2024 r share data) Year Ended 31.03.2024 Audited 14,851.59 (46.31) (46.31) (46.31)
EX Sr. No. 1 2 3	Basic and Diluted EPS for the period from Discontinued Operations TRACT OF THE CONSOLIDATED FINANCIAL RESULTS Particulars Total Income from operations Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items) Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items) Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items) Profit / (Loss) for the period (after tax) and (Comprising Profit/Loss) for the period (after tax) and	(0.00) FOR THE Q 31.12.2024 Unaudited 3,662.78 (16.82) (16.82) (16.82) (16.82) (3.21)	(0.00) UARTER AN uarter Ende 30.09.2024 Unaudited 3,133.55 (42.21) (42.21) (42.21) (1.59)	(0.00) D NINE MON ad 31.12.2023 Unaudited 4,601.21 (62.05) (62.05) (62.05) (5.92)	(0.01) ITH ENDED 0 (Rs. in La Nine Mon 31.12.2024 Unaudited 9,831.38 (248.98) (248.98) (248.98) (6.59)	(0.01) 31ST DECEN khs. except pe ths Ended 31.12.2023 Unaudited 10,090.83 (1,044.25) (1,044.25) (1,044.25) (1,044.25)	(0.02 IBER, 2024 r share data) Year Endec 31.03.2024 Audited 14,851.59 (46.31) (46.31) (46.31) (46.31)
EX Sr. No. 1 2 3 4 5 6	Basic and Diluted EPS for the period from Discontinued Operations TRACT OF THE CONSOLIDATED FINANCIAL RESULTS Particulars Total Income from operations Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items) Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items) Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items) Profit / (Loss) for the period after tax) Total Comprehensive income for the period (Comprehensive income (after tax))	(0.00) FOR THE Q 31.12.2024 Unaudited 3,662.78 (16.82) (16.82) (16.82)	(0.00) UARTER AN uarter Ende 30.09.2024 Unaudited 3,133.55 (42.21) (42.21) (42.21)	(0.00) D NINE MON d 31.12.2023 Unaudited 4,601.21 (62.05) (62.05) (62.05) (62.05) (5.92) (77.14)	(0.01) ITH ENDED : (Rs. in La Nine Mon 31.12.2024 Unaudited 9,831.38 (248.98) (248.98) (248.98) (248.98) (248.98)	(0.01) 31ST DECEIN kits, except pe the Ended 31.12.2023 (1.044.25) (1.045.25) (1.05	(0.02 IBER, 2024 <u>ir share data</u> Year Ender 31.03.2024 Audited 14,851.59 (46.31 (46.31 (46.31 (46.31 (46.31) (47.35)
EX Sr. No. 1 2 3 4 5	Basic and Diluted EPS for the period from Discontinued Operations TRACT OF THE CONSOLIDATED FINANCIAL RESULTS Particulars Total Income from operations Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items) Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items) Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items) Profit / (Loss) for the period (after tax) and (Comprising Profit/Loss) for the period (after tax) and	(0.00) FOR THE Q 31.12.2024 Unaudited 3,662.78 (16.82) (16.82) (16.82) (16.82) (16.82) (3.21) (3.21)	(0.00) UARTER AN uarter Ende 30.09.2024 Unaudited 3,133.55 (42.21) (42.21) (42.21) (1.59) (46.28)	(0.00) D NINE MON ad 31.12.2023 Unaudited 4,601.21 (62.05) (62.05) (62.05) (5.92)	(0.01) ITH ENDED 0 (Rs. in La Nine Mon 31.12.2024 Unaudited 9,831.38 (248.98) (248.98) (248.98) (6.59)	(0.01) 31ST DECEN khs. except pe ths Ended 31.12.2023 Unaudited 10,090.83 (1,044.25) (1,044.25) (1,044.25) (1,044.25)	(0.02 IBER, 2024 r share data Year Endee 31.03.2024 Audited 14,851.59 (46.31 (46.31
EX Sr. No. 1 2 3 4 5 6 7	Basic and Diluted EPS for the period from Discontinued Operations TRACT OF THE CONSOLIDATED FINANCIAL RESULTS Particulars Total Income from operations Net Profit / (Loss) for the period defore tax (after exceptional and/or extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items) Profit / (Loss) from the period after tax (after exceptional and/or extraordinary items) Profit / (Loss) from discontinuing operations Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/Loss) for the period after tax) Equity Share Capital Reserves (axcluding revaluation reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year Eamings Per Share (Face value of Rs. 10/- each) (Not Annualized)	(0.00) FOR THE Q 31.12.2024 Unaudited 3,662.78 (16.82) (16.82) (16.82) (16.82) (16.82) (3.21) (3.21)	(0.00) UARTER AN uarter Ende 30.09.2024 Unaudited 3,133.55 (42.21) (42.21) (42.21) (1.59) (46.28)	(0.00) D NINE MON d 31.12.2023 Unaudited 4,601.21 (62.05) (62.05) (62.05) (62.05) (5.92) (77.14)	(0.01) ITH ENDED : (Rs. in La Nine Mon 31.12.2024 Unaudited 9,831.38 (248.98) (248.98) (248.98) (248.98) (248.98)	(0.01) 31ST DECEIN kits, except pe the Ended 31.12.2023 (1.044.25) (1.045.25) (1.05	(0.02 IBER, 2024 r share data Year Endee 31.03.2024 Audited 14,851.59 (46.31 (46.31 (46.31 (46.31 (23.34 (73.65 14,228.04
EX Sr. 12 3 4 5 6 7 8 9 A	Basic and Diluted EPS for the period from Discontinued Operations TRACT OF THE CONSOLIDATED FINANCIAL RESULTS Particulars Total Income from operations Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items) Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items) Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items) Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)) Equity Share Capital Reserves (excluding revaluation reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year Earnings Per Share (Face value of Rs. 10/- each) (Not Annualized) Basic and Diluded EPS for the period from Continuing and Discontinued Operations	(0.00) FOR THE Q 31.12.2024 Unaudited 3,662.78 (16.82) (16.82) (16.82) (16.82) (16.82) (3.21) (3.21)	(0.00) UARTER AN uarter Ende 30.09.2024 Unaudited 3,133.55 (42.21) (42.21) (42.21) (1.59) (46.28)	(0.00) D NINE MON d 31.12.2023 Unaudited 4,601.21 (62.05) (62.05) (62.05) (62.05) (5.92) (77.14)	(0.01) ITH ENDED : (Rs. in La Nine Mon 31.12.2024 Unaudited 9,831.38 (248.98) (248.98) (248.98) (248.98) (248.98) (248.98)	(0.01) 31ST DECEIN kits, except pe the Ended 31.12.2023 (1.044.25) (1.045.25) (1.05	(0.02 IBER, 2024 r share data Year Endee 31.03.2024 Audited 14,851.59 (46.31 (46.31 (46.31 (46.31 (23.34 (73.65 14,228.04
EX Sr. No. 12 3 4 5 6 7 8	Basic and Diluted EPS for the period from Discontinued Operations TRACT OF THE CONSOLIDATED FINANCIAL RESULTS Particulars Total Income from operations Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items) Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items) Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items) Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items) Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items) Profit / (Loss) for the period (after tax) Comprehensive income for the period (after tax)) Equity Share Capital Reserves (excluding revaluation reserve) as shown in the Audietd Balance Sheet of the previous year Earnings Per Share (Face value of Rs. 10/- each) (Not Annualized) Basic and Diluted EPS for the period from Continuing	(0.00) FOR THE Q Q 31.12.2024 Unaudited 3,662.78 (16.82) (1	(0.00) UARTER AN uarter Ende 30.09.2024 Unaudited 3,133.55 (42.21) (42.22) ((0.00) D NINE MON ad 31.12.2023 Unaudited 4,601.21 (62.05) (62.05) (62.05) (62.05) (77.14) 14,228.04 -	(0.01) TH ENDED: (Rs. In La (Rs. In La	(0.01) 31ST DECEN (ths. except performance) 10 ,090.83 (1,044.25) (1,044.25) (1,044.25) (1,044.25) (1,044.25) (1,048.25) (1,0	(0.02 IBER, 2024 Year Ended 31.03.2024 Audited 14.851.59 (46.31 (46.31 (46.31 (46.31 (45.31 (46.31) (46.31 (45.31) (46



E-AUCTION FOR DISPOSAL OF WATER AFFECTED PAPER

E-auction forms are invited from interested buyers for Disposal of offered materials / salvage strictly on "AS IS WHERE IS" & "NO COMPLAINT BASIS" for DISPOSAL OF AFFECTED PAPER belonging to CHAMUNDA ENTERPRISES, GF, SHOP NO B-1, KAJAL CO, OP, HSG, SOC ITD., ANAND NAGAR, VASAL ROAD WEST. PALGHAR, MAHARASTRA 401202 as per CVC guidelines. The offered goods can be inspec between 16/02/2025 to 18/02/2025 (BOTH INCLUSIVE), after the prior appointment w MR. SHRINIWAS at 91 9022809936 & **EXCELLENT E-AUCTIONEER PVT LTD** at +91 8104733333. For participating in above E-auction to be held on 18/02/2025 EXCELLENT E-AUCTIONEER PVT. LTD (AUCTIONEERS) 46, Angira Nagar, Khatipura Road, Jhotwara, Jaipur Rajasthan, 302012, or download from website www.exeauction.in last date for submission for the form is 18/02/2025 BEFORE 02.00 PM

PUBLIC NOTICE

SHRI. ANANT PANDURANG BHOSLE was owner holding Flat No. 01, Boriva Manogat C. H. S. Ltd., at Chinchpad Road, Borivali (E), Mumbai - 400066 ied intestate on 15/10/2020 & his wif Anjali Anant Bhosale predeceased of 14/01/2004, leaving behind him One Son Amit Anant Bhosale & Two Daughters Anita Ashwin Shirke & Ashwani Ravi Shetty as his Legal Heirs Further said Anita Ashwin Shirke 8 Ashwani Ravi Shetty had Released their 1/3rd undivided right, title, share & interest each in said Flat in favour of Ami Anant Bhosale, vide a Release Dee dated 22/04/2024, duly registered. The said Amit Anant Bhosale desire to dispose of the said Flat in favour of prospective Purchaser/s

Adv. Urmil G. Jadav hereby invites aims or objections from the heir/s o other claimant/s or objector/s to the transfer of the said right, title & interest of the deceased holding said Flat within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents & other proofs in support of their claims or objections for transfer of right, title & interest of the deceased. If no ms or objections are received within 15 days at below address, the Societ shall be free to deal with the right, title nterest of the deceased in such mann as is provided under the bye-laws of the

Sd/-ADV. URMIL G. JADAV. B. Com, L.L.B., Mumbai. 5th Floor, Kundan House Above HDFC Bank, Dattapada Road

ociety

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given to the Public at Large that my clients (1) SNEHAL GANESH KADAM (2) GANESH SUKHADEV KADAM are esire to purchase Shop No.26 Ground Floor, Shivaji Nagar CHS Ltd., 339, N. M. Joshi Marg, Mumbai 400013 C.S. No.2/105 of Lower Parel Division of the City of Mumbai, from seller CHAMPAKRAJ JUHARMALJI GURJAR for valuable consideration amount, if any person or persons having any objection claim rights, title or interest in respect of the above said premises then record there objection in writing with evidence, within 14 days from the date of publication of this notice to me i.e. Adv. M. H. CHHIPA. 3/15 Kondaji Chawl, Parel, Mumbai – 12 (Mob. No.9821400234) or my client, afterwards their rights, title, interest

> (Adv. M. H. CHHIPA) PUBLIC NOTICE

Sd/

or claim will be waived which please

Notice is hereby given to the public at large that my client Mr. Nagendra Kantaprasad Kanojia is one of the legal heirs of late Mr. Kantaprasad Rangai Kanojiya who was sole owner of a Flat No. 101, 1st Floor, Bldg, No. 2 Malwani Mahakali Nagar (S.R.A.) CHS Ltd. at CTS No. 2841(Part), Mahakali Nagar, Marve Cross Road, Malad West, Mumbai – 400095 area 225 Sq. Ft. Carpet; hereinafter called "the said flat". My client states that Mr. Kantaprasad Rangai Kanojiya died or 03/08/2004 at Mumbai and leaving behind my client, his three brothers Mr. Narendra Prasad Kanta Prasad Kanojia (Kannuajia), Mr. Manoj Kumar Kanta Prasad Kanojiya, Mr. Vinod Kantaprasad Kanojia (Kanogiya) and one sister Mrs. Lilawati Devi Dhiraikumar Kanojia (Maiden Name Lilawati Kantaprasad Kanojia) are the only surviving legal heirs according to succession law. My client state that his mother Mrs. Kalavati Kantaprasad Kanojiya also expired on 29/12/2020. Thus my client and his three brothers and one sister became joint owners (20% share each) of the said flat Further Mr. Narendra Prasad Kanta Prasad Kanojia (Kannuajia), Mr. Manoj Kumar Kanta Prasad Kanojiya, Mr. Vinod Kantaprasad Kanojia (Kanogiya) and Mrs. Lilawati Devi Dhirajkumar Kanojia (Maiden Name Lilawati Kantaprasad Kanojia) has released, transferred and assigned their entire undivided share of the said flat to my client by way of registered release deed dated 31/01/2025, thus my client became sole owner (100% share) of the said flat. My client made application for membership to society and the society has accepted my client as member of the society and also ecorded/endorsed his name on the share certificate no. 227. My client wishes to sell the said flat.

Any person who have any claim, right, title and interest in the said Flat and /or any part hereof by way of sale, gift, conveyar exchange, mortgage, change, lease, lien, succession and / or in any manner whatsoever should intimate the same to undersigned in writing with supporting document within 15 working days from the date of publication of this notice at the address provided hereunder. In case no objection are receive within the aforesaid time, it shall be presumed that there are no claimants to the said Flat except my client. SD/

> V. K. DUBEY Advocate, High Court Shop No. 9, New Era, S V Road Malad West

Mumbai - 400064 PUBLIC NOTICE

The general public is hereby informed that MR. VINAY VIJAY BIJLANI in joint ownership with deceased father MR. VIJAY HARILAL BIJLANI and is in possession and have all the rights title and, interest to deal with the below mentioned property by virtue of a Registered Agreement dated 15th day of February, 1998 (Registered with the Sub-Registrat of Kurla 1 at, more particularly described in the Schedule of property herein below and herein referred to as "the said Property.". MR. VIJAY HARILAL BIJLANI expired on dated 28-

06-2017 leaving behind him 1) MR. VINAY VIJAY BIJLANI is the only legal heirs. Now my Client

PUBLIC NOTICE

Notice is hereby given through my client SHRI. HANSRAJ RAMESH SINGH is legal heir of Deceased SMT. KANTADEVI RAMESH SINGH who was Owners of Flat No.302, Third Floor, Jal Siddhivinayak Co-op. Hsg. Soc. Ltd., Shri Satyanarayan Mardir Marg, Kharigaon, Bhayandar [East], Thane-401101 and SMT. KANTADEVI RAMESH SINGH was expired on 11/11/2016 her husband SHRI. RAMES SINGH expired on 11/05/2001. After the death of decease they have left behind 1) SHRI. SHAILENDRA RAMESH SINGH (Son) 2] SHRI. OMENDRA RAMESH SINGH (Son) 3] SHRI. HANSRAJ RAMESH SINGH (Son) as legal heirs 1] SHRI. SHAILENDRA RAMESH SINGH 2] SHRI. OMENDRA RAMESH SINGH have release their right, share, interest, in the name of their brothe SHRI. HANSRAJ RAMESH SINGH and he has made application for membership to the society to trans the said flat premises in his name.

My client has lost and misplaced Pages 25 to 37 of agreement between M/s. Rajasthan Construction Co. and Smt. Kantadevi Ramesh Singh Agreement Dated 07/08/1992 and same been not traceable. If any person has any objection my client over agains any Legal Heirs for transfer of the above said property o regarding legal heirs in respect of the above property through claim of sale, transfer, heirship, mortgage, lease title, interest etc. then such person should raise her/his their dams or objection through written documents along with proofs thereof to undersigned within 14 days from the date of publication of this advertisement/notice. After 14 days no claim shall be considered and the same shall be transferred in the name of SHRI. HANSRA. RAMESH SINGH and he shall be the owner in respect of the above said flat premises and then my client will proceed further for Sale/transfer of property in the name of any interested Purchaser or Buyer.

Sd/- R. L. MISHRA Date : 16/02/2025 Off. No. 23, First Floor, Sun Shine Heights Near R Station, Nallasopara [East] Dist.- Palghar- 401209

above is an extract of the detailed format for Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEB ing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results for the quarter and nine months ender December, 2024 are available on the Stock Exchange website (www.bseindia.com & www.nseindia.com) and on Company's website

(www.zenithsteelpipes.com). In accordance with the requirements of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations 2015, th Statutory Auditors have performed an audit of the standalone and consolidated financial results of the Company for quarter and nine month anded 31st December, 2024 and issued the

Place : Mumbai Date : 14/02/2025



Public notice is issued on behalf of my client MR GULAB GANPAT KAMTE (hereinafter referred as "my client") who has purchased the Flat premises bearing C-502, 5TH FLOOR, SHREE SATYA HANUMAN SRACHS LTD, JERBAI WADIA ROAD BHOIWADA QTRS, PAREL, MUMBAI - 400012 hereinafter referred to as the "said Flat") from Mr. Parshuram Pandurang Katke. We have been nformed by my client that Original Agreement date 6/07/2010 between Shree Satva Hanuman (S.R.A.) proposed), through their office Bearers namely Mi Raman Shridhar Ghadigaonkar (Hon. Chairman), as the Society And M/s. Omkar Realtors and Developers Pvt Ltd and Mr. Parshuram Pandurang Katke along with original Agreement dated 27/10/1994 executed between Mr. Parshuram Pandurang Katke And Mr Gulab Ganpat Kamte is lost/misplaced and is no aceable in spite of their best efforts. My dient has also filed a lost/misplacement report before the Dada Police station bearing Online Complaint no 14187/2025.

Any person or legal heir having any claim in respect o the above referred flat or any part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, maintenance nheritance, possession, lease, tenancy, lien, license hypothecation, transfer of title or beneficial interes inder any trust, right of prescription or pre-emption o inder any agreement or other disposition or unde any decree, order or award or otherwise claiming owsoever are hereby requested to make the same known in writing together with supporting document to the undersigned at his office within a period of 1 days (both days inclusive) hereof failing which the claims of such persons shall be deemed to have be aived and/or abandoned. Sd/-

GHANSHYAM YADAV Date: 16/02/2025 ADVOCATE HIGH COURT 3RD FLOOR, ANDHERI COURT BAR ASSOCIATION ANDHERI EAST MUMBAI-69

Borivali (E), Mumbai 400066 Place Mumbai Date 16 02 2025

Smt. Kishori Ranganath Kabir and her husban Shri. Ranganath Ramchandra Kabir have jointi purchased a Flat No.A/5, 2nd Floor, admeasurin

710 Sq. Ft. Built up area, in the building known a Sunetra Chs Ltd., situated at Pandit Din Dayal Road

Dombivli (W)-421202. From M/s. Sujata Construction Company vide confirmation deed dated. 27/09/199

no. 5089/1994. Shri, Ranganath Ramchandra Kab died on 09/01/2021, leaving behind him survivin legal heir wife-Smt. Kishori Ranganath Kabir. An

she is the class I legal heir of the deceased and in actual possession & occupation of the said flat However, Smt. Kishori Ranganath Kabir has solu the said flat to Mr. Siddhesh Sopan Gage And Mrs

Vaishali Sopan Gage vide agreement for sale date 07/02/2025, registered with sub-registrar Kalyan-

Except the above said legal heirs, any other lega heirs having or claiming any rights title or interest in

the said flat by way of or under or in the nature of any agreement, license, mortgage, sale, lien, gift, trust inheritance, charges, testamentary rights will, memorandum, any judicial order or any other lega

way should inform the undersigned in writing wit documentary evidence within 15 days from date (

ublication this notice at address mentioned below

the claims in writing are not received within the stipulated period, then it will be presumed that no on has any claim over the said flat or has surrendered

and relinquished the same and accordingly the N CLAIM certificate will be issued.

1A, Vimal Chs, M P Road, Vishnu Nagar, Date - 16/02/2025 Dombivii (W) 421202.

Sd/- Sachin Satarkar (Advocate

inder document no. 2204/2025

ed in Sub registrar office Kalyan-3 under de

Smt. Kishori Ranganath Kabir.

MR. DWIJAL DAVE, and 2) MRS. JUHI DAVE, both Indian Inhabitants, having address at Flat No B 407.Hillcrest-I.Raheia Vihar, Chadivali Farm Road Powai, Andheri-East, Sakinaka, Mumbai 400072, are intending to entered into the sale agreement with PUBLIC NOTICE the above mentioned MR. VINAY VIJAY BIJLANI NOTICE is hereby given to all the public as pe information and documents provided by my clier

regarding the said property. All the persons hereby inform that, any person/s hody corporate. firm and/or institute having any objection, Claim, right, title, interest and/or dispute of any manner whatsoever for the above intended sale transaction in respect of the said Property, are herebv requested to contact the undersigned along with all supporting documentary proof, evidence substantiating his/her/their objections/daims/details of dispute/s between 15 days in writing from the date of this publication failing which claim of such person/s will be deemed to have been waived and/o abandoned and my dients will proceed to complete the Sale transaction as if there are no third party claims/objection/disputes in respect of the said Property and thereafter no claims/objections disputes will be entertained SCHEDULE OF PROPERTY

All that piece and parcel of premises bearing Flat No 506, admeasuring 726 Sq. Ft. (Carpet) area & 507 admeasuring 743 Sq. Ft. (Carpet) area on 5th Floor of the B- Wing, in the "Sunset -1 Co- Operative Housing Society Ltd.", standing on the Sub Plot No 3, being a portion of land bearing CTS No. 119F/1A(pt) of Village-Tungwa, Taluka Kurla, lying. being and situated at Sunset-1, Wing- A, Raheja Vihar, Chadivali Farm Road, Powai, Andheri-East Sakinaka, Mumbai 400072, within the limits of Mumbai Municipal Corporation Share Certificate No 28, bearing Distinctive No. 91 to 95 Sd/-

Kiran P Pahwa

Date: 16/02/2025 (Advocate High Court) Office No 36, Yashwant Shopping Centre, Carter Road No 7, Opp Borivali Station.Borivali-East, Mumbai-400066, Mobile-9834991010. E-mail id: kiranpahwa879@gmail.com

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE PUBLIC AT LARGE THAT my client Mr. Sanjay Jugalmohan Yagnik, resident of Flat No. 31. Meenakshi Park Premises Co op Society Ltd., S.V.Road, Vile-Parle (w), Mumbai 400056, is now legal heirship owner, in respect of Flat No. 203, 1st Floor, A-2, Laram Centre Co-or Hsg Society Ltd., 24, S.V.Road, Andheri (w), Mumbai 400058 by virtue of executed and registered Release Deed No. BDR-1-9438-2021, by heirs of Shri Jugalmohan Lalitmohan Yagnik after his demise on date 07.12.2017, who was purchased in his life time somewhere in the year 1981-82, bearing Flat No 203/A-2 at Laram Centre Society Andheri (w), Mumbai-58. After submission of transmission signed documents along with registered release deed copy before the society, the Society Managing Committee transferred premises into the name of Mr. Sanjay Jugalmohan Yagnik and endorsed in Share Certificate No.204 of having five shares of Rs. 50 (Fifty) each having their distinctive No.s from 146 to 150. Now my client intends to lien/mortgage the Flat No. 203/A-2, Laram Centre Society, Andheri (w), Mumbai- 58.

I CALL PUBLIC AT LARGE on behalf of my client THAT if anyone naving any objection and claim on property for executed release of their respective equitable shares by heirs of Shri. Jugalmohan Lalitmohan Yagnik in favour of my client and further to avail loan against property by my client .e. on Flat No. 203/A-2 at Laram Centre Society Andheir-w, Mumbai-400058 That such calimants can raise their equitable claim or objection with supporting documents for their claim/objection, within 7 (seven) days after issuing this Public Notice, thereafter received any claims/objections are waived off. And if no any claims/objection is received to under signed in stipulated period at then same property is treated as having marketable title property. Date: 16.02.2025 Sd/ Place: Andheri -Mumbai Tejpal M. Satagouda Advocate High Court 7/326, Ratrani CHSL, Saibaba Road,

Sec-3, Charkop, Kandivali-W, Mum-67, # tejpalms@gmail.com

MPF SYSTEMS LIMITED

(Formerly Known as Mather & Platt Fire Systems Limited) CIN: L35105MH1993PLC287894 Registered Office: Unit No. B 203, Rustomjee Central Park, Andheri Kurla Road, Chakala,

Andheri East, Mumbai, Maharashtra-400069, India • Email Id: compliancempf@gmail.com Mobile No: +91 6356364364 • Website: www.mpfsl.co.in

UNAUDITED FINANCIAL STATEMENT FOR THE QUARTER ENDED ON DECEMBER 31, 2024

Based on the recommendation of the audit committee, the Board of Directors of MPF Systems Limited ("the Company") at its meeting held on 14th February, 2025 has approved the unaudited financial result for the quarter and nine months ended on December 31, 2024 which have been subject to limited review report by statutory auditor of the company, in terms of Regulations 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015.

The aforesaid results are also being disseminated on website of the Company and on the Stock Exchange website. Further, results can also be accessed by scanning a Quick Response code given.

> Scan the QR code to view the financial results on the website of the company



For and on behalf of For, MPF SYSTEMS LIMITED Sd/- Piyush Mansukhbhai Savalia Managing Director - DIN: 06464445 PUBLIC NOTICE

😵 रविवार, दि. १६ फेब्रुवारी २०२५

PUBLIC NOTICE **GOLD AUCTION**

Notice is hereby given to the public in general and the account holders in particular that e-auction of the pledged gold ornaments in the below mentioned account/s will be conducted by Federal Bank Ltd., on **07-03-2025** through online portal, https://gold.samil.in. Interested buyers may log on to the auction portal or contact the Bank at Mulund/Mumbai for further information. In case e -auction isnot materialised for any reason on the date mentioned above, with respect any or all items of the pledged ornaments, Bank shall be conducting private sale of the items on any subsequent date/s without further notice

Branch Name Account holder name Loan Account Number PARTHASARADHI Mulund/Mumbai 15396100044689 VERUR PARTHASARADHI 15396100044259 Mulund/Mumbai VERUR

		F	or The Federal Bank Ltd
Date: 16/02/2025			Authorised Officer
Place:Mulund/Mum	ıbai		Sd/-
	CI	HUDASAMA	
Mulund/Mumbai MANIS		SH NATHABHAI	15396800001849

FEDERAL BANK

PUBLIC NOTICE

GOLD AUCTION Notice is hereby given to the public in general and the account holders in particular that e-auction of the pledged gold ornaments in the below mentioned account/s will be conducted by Federal Bank Ltd., on 07/03/2025 through online portal, https://gold.samil.in. Interested buyers may log on to the auction portal or contact the Bank at AIROLI for further information. In case e -auction is not materialised for any reason on the date mentioned above, with respect any or all items of the pledged ornaments, Bank shall be conducting private sale of the items on any subsequent date/s without further notice.


Branch Name	Loan Account Number
AIROLI	17576800001083
AIROLI	17576800001588
VASHI	13696200033652
AIROLI	17576100035286
AIROLI	17576400014965
AIROLI	17576100034313
Place: AIROLI	Sd/-
Date: 16/02/2025	Authorised Officer

For The Federal Bank Ltd

FEDERAL BANK

DUKE OFFSHORE LIMITED (CIN:L45209MH1985PLC038300) L RESULTS FOR THE QUARTER ENDED ON 31st DECEMBER, 2024 (Rs. In Lac Except EPS) Quarter Endec Year to date Unaudited Unaudited Unaudited Unaudited Audited Particulars 31.12.2024 31.12.2023 30.09.2024 31.12.2024 31.12.2023 31.03.2024 Total income from operations (NET) Net Profit /(Loss) 282.66 98.88 74.45 414.25 rom Ordinary Activities after Tax Net Profit / (Loss) -77.91 11.84 -64.32 166.20 -17.02 36.64 for the period afte Tax (After Extra -77.91 11.84 -64.32 -166.20 -17.02 124.11 Equity Share 985.72 985.72 985.72 Capital 985.72 985.72 985.72 Earnings Per Sha (Face Value of Rs.10/- Each) -0.65 1.69 -0.79 0.12 -0.17 1.26 Basic Diluted* -0.79 0.12 -0.65 1.69 -0.17 1.26 NoTES:
The result for the Quater ended 31st December 2024 were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors in its meeting held on February 14, 2025. The above results for the quarter ended December 31, 2024 have been reviewed by Statutory Auditor of company in terms of Requirements he SEBI (Listing Obligation and Disclosuer Requirements) Regulations, 2015.
This statement has been prepared in accordance with the Companies (India Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under section 133 under Companies (India Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under section 133 under Companies Act, 2013 and and other recognized accounting practices and policies to the extent applicable.
The format for audited/unaudited financial results as prescribed in SEBI's circular CIR/CFD/CMD/15/2015 dated November 20, 2015 has been modified to comply with requirements of SEBI's circular dated July 05, 2016 Ind AS and schedule III (Division III) to the Companies Act, 2013 and and septicable to the companies that are required to comply with IndAS.
Disclosure of segment wise information is not applicable as the company operates only in one segment and company main object is offshore business.
Figures for corresponding previous periods have been regrouped/ restated wherever necessary. NOTES:

Segment and company main object is offshore business. 5) Figures for corresponding previous periods have been regrouped/ restated wherever necessary. 6) During the quarter ended on 31.12.2024 the company has not received any complaint from investors. For & Behalf of the Board Durke Offshore Limited



जाहीर नोटीस

सर्व संबंधितांस या जाहीर नोटीसद्वारे कळविण्यात येते कि. माझे अशिल श्री. उमेश माधव वारूळकर यांनी वालील मिळकत गहाण ठेऊन पिरामल कॅपिटल आणि हौसिंग फायनान्स लिमिटेड कडून कर्ज सुविधेचा लाभ ण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मिळकतीचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे :

गावाच नाव	मिळकताचे वर्णन	क्षत्रफळ
मौजे – गोळवली,	सदनिका क्र. ४०४, चौथा मजल्यावर,	५४० चौ फुट
तालुका- कल्याण आणि	इमारतीचे नाव जय उमा आशिष को ऑप हौसिंग सो लि.	बांधीव
ॅजिल्हा – ठाणे	सर्वे क्रमांक ७ हिस्सा क्रमांक ४	
रचना असोसिएट्स यांनी व	ारील मिळकत करारनामा दि. १४/११/२००२ रोजी	कलन४-३६८८-

२००२ या दस्त क्रमांक द्वारे सुमन वारूळकर आणि उमेश माधव वारूळकर यांना विकली. सुमन वारूळकर यांचे दि. ९/१२/२००६ रोजी निधन झाले व माधव बाबुराव वारूळकर (नवरा), मुकेश

गधव वारूळकर (मुलगा) आणि उमेश वारूळकर (मुलगा) हे सुमन वारूळकर यांचे वारसदार आहेत माधव बाबुराव वारूळकर आणि मुकेश माधव वारूळकर यांनी वरील मिळकतीवरील -त्यांचे हक्क, हक्व सोड पत्र दि. २७/०३/२०१९ रोजी दस्त क्रमांक कलन४–३८०८–२०१९ द्वारे उमेश माधव वारूळक यांच्या लाभार्थ सोडले

सदर वर उल्लेख केलेल्या सदनिकेवर वर नमूद केलेल्या वारसदार शिवाय कोणाचाही कसल्याही प्रका हक्क, अधिकार, बोजा, करार मदार, गहाणखत व इतर काही हक्क अधिकार असतील तर सदरची नोटीस प्रसिद्धझाल्यापासन ७ दिवसांच्या आत या दरध्वनी क्रमांक ९८९०९४३५५५ वर कळवावे अथवा कागदपत्र माझे ओॅफिस ३०१, तिसरा मजला, मातोश्री बिल्डींग, चिंतामणी ज्वेलर्स समोर, जांभळी नाका तलावपाळी ठाणे (पश्चिम), पिन – ४०० ६०२ येथे सुपूर्त / जमा करावे. सदर नोटिशीस आजपासून देवसांच्या आत कोणतीही हरकत न आल्यास, सदरच्या मॉलेमत्तेवर/ दस्तावर कोणताही दावा नाही असे गृही धरले जाईल सही/

दिनांक : १६/०२/२०२५

डॉ. सुर्यकांत एस. भोसले, (वकील) दूरध्वनी क्र : ९८९०९४३५५५

दी इंडियन लिंक चैन मॅन्युफॅक्चर्स लिमिटेड सीआयएन: एल४७२११एमएच१९५६पीएलसी००९८८२

नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र.२, चंद्रा निवास, हिराचंद देसाई रोड, घाटकोपर पश्चिम, घाटकोपर न्यु पोस्ट ऑफिस समोर, मंबई-४०००८६. दर.:०२२-२२६६१०१३; ई-मेल:inlinch@hotmail.com, वेबसाईट:www.inlinch.com

			(रु. लाखात ईपी	एस व्यतिरि त्त
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
तपशील	39.92.28	३१.१२.२४	9३.१२.२३	39.03.28
	संपलेली चालु तिमाही	वर्ष ते तारीख आकडे	मागील वर्षात संबंधित तिमाही	संपलेले मागील वर्ष
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	-	-	-	-
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा(+)/तोटा(-)(अपवादात्मक व विशेष साधारण बाबपूर्व)	३.९२	११.८२	१.९६	<i>د.</i> ९७
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा(+)/तोटा(-)(अपवादात्मक व विशेष साधारण बाबनंतर)	३.९२	११.८२	१.९६	<i>د.</i> ९७
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा(+)/तोटा(-)(अपवादात्मक व विशेष साधारण बाबनंतर)	३.९२	११.८२	१.९६	<i>د.</i> ९७
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	३.९२	११.८२	१.९६	د <i>.</i> ९७
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१००/-)	40.00	40.00	40.00	40.00
इतर समभाग				-
उत्पन्न प्रतिभाग				
ųø	6.68	२३.६४	३.९२	१७.९४
सौमिकृत	6.68	२३.६४	३.९२	१७.९४

टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ आणि सेबी परिपत्रक दिनांक ५ जुलै, २०१६ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.inlinch.com/quarterly.html वेबसाईटवर उपलब्ध आहे. सदर अहवाल क्युआर कोड स्कॅनिंगद्वारे पाहता येईल.



ठिकाण: मंबई

दिनांक: १७.०२.२०२५

दी इंडियन लिंक चैन मॅन्युफॅक्चर्स लिमिटेडकरित

			लेमिटेड					
<u> </u>								
रुमाहीकार	ता अलखा	परिक्षीत ए	कर्मव वित्ताः	य निष्कषाच	ग अहवाल			
				(रू.लाखात, ईपी	एस व्यतिरिक्त)			
1	संपलेली तिमार्ह	t	संपलेले न	ऊ महिने	संपलेले वर्ष			
39.92.28	३०.०९.२४	39.92.23	39.92.28	39.92.23	39.03.28			
अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत			
३६६२.७८	3933.44	8609.29	९८३१.३८	90080.63	98249.48			
(१६.८२)	(४२.२१)	(६७.७१)	(२४८.९८)	(४६४.९९)	(83.66)			
(१६.८२)	(४२.२१)	(६७.७१)	(२४८.९८)	(४६४.९९)	(83.66)			
Г								
(१६.८२)	(४२.२१)	(६७.७१)	(२४८.९८)	(४६४.९९)	(83.66)			
(३.२१)	(૧.५९)	(५.९२)	(६.५९)	(98.9३)	(२३.३४)			
(२०.०३)	(83.60)	(७३.६३)	(२५५.५७)	(४७९.१२)	(६२.६७)			
98226.08	98226.08	98226.08	98226.08	98226.08	98236.08			
-	-	-	-	-	(३९२९४.७४)			
(0.09)	(0.03)	(0.04)	(0.97)	(0.38)	(0.04)			
· · · ·	/	,	. ,		(0.03)			
· /	,		. ,		(0.02)			
	()		(./	(./	(.)			
				• • • •	· · ·			
					संपलेले वर्ष			
					39.03.28			
अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत			
३६६२.७८	3933.44	8609.29	९८३१.३८	90080.63	१४८५१.५९			
(9६.८२)	(४२.२१)	(६२.०५)	(२४८.९८)	(१०४४.२५)	(४६.३१)			
	दोनिय विर्जा ल२९२२०एमएस @zenithstee ऊमाहीकरि खेता, १५९, चर्मेंगे @zenithstee ऊमाहीकरि (१९, ८२) (२६, ८२) (१८, ००) (१८, ००) (१८, ००) (१८, ००) (१८, ००) २३, १२, २४ अलेखाएशित	सेनिय बिर्जा (इंडिया) किंग्लिं ल२९२२०एमएव१९६०पीएलसं ल२५२, खरीर देलतेशेसन, सुं @zenithsteelpipes.com क्रमाहीकरिता अलेखार्गित क्रमाहीकरिता अलेखार्गित ३६९२.७८ ३९३३.५५ (१६.८२) (४२.२१) (१६.८२) (४२.२२) (१६.८२) (४२.२१) (१६.८२) (४२.२१) (१६.८२) (४२.२२) (१६.८२) (४२.२१) (१६.८२) (४२.२१) (१८.०३) (४३.८०) १४२२८.८४ १४२८.८४ (१८.०२) (०.०३) (०.०२) (०.०३) (०.०२) (०.०३) (०.०२) (०.०३) (०.०२) (०.०३) (०.०२) (०.०३) (०.०२) (०.०३) (०.०२) (०.२३) (०.०२) (०.२३) (०.२२) (४२.२२) (४३.८२) (४३.८२) (४३.८२) (४३.८२) (४३.८२) (४३.८२) (४३.८२) (४३.८२) (४३.८२) (४३.८२) (४३.८२) (४३.८२) (४३.८२) (४३.८२) (४३.८२) (४३.८२) (४३.८२) (४३.८२) (४३.२२) (४३.८२) (४३.८२) (४३.८२) (४३.८२) (४३.८२) (४३.८२) (४३.८२) (४३.८२) (४३.८२) (४३.८२) (४३.८२) (४३.८२) (४३.८२) (४३.८२) (४३.२२) (४३.८२) (४३.८२) (४३.२२) (४३.८२) (४३.२) (४२.२) (४३.२) (४२.२) (४२.२) (४२.२) (४२.२) (४२.२) (४२.२) (४२.२) (४२.२) (४२.२) (४२.२) (४२.२) (४२.२) (क्रेसिय बिर्ळा (इंडिया) लिमिटेड) त्र-२२२०एमएव १९,०गी(जली(० न/७७३) त्र-२१२००एमएव १९,०गी(जली(० न/७७३) ख्रेट्रकांस, ग्रंबर २०००२०.२४ ख्रेट्रकांस, ग्रंबर २०००२०.२४ ख्रेट्रकांस, ग्रंबर २०००२०.२४ ३१.१२.२४ ३१.१२.२४ ३२.१२.२४ अलेखार्गरिक्षेत अलेखारिक्षेत अलेखारिक्षेत ३६२.२४ ३१.१२.२३ अलेखार्गरिक्षेत अलेखारिक्षेत ३६२.२७८ ३९३.५५ (१६.२२) (४२.२१) (१६.२२) (४२.२१) (१६.२२) (४२.२१) (१६.२२) (४२.२१) (१६.२२) (४२.२१) (१६.०७) (७३.६३) १४२२८.०४ १४२२८.०४ (२०.०३) (५.९२) (१८.०४) १४२८.०४ - - (१०.०१) (०.०३) (२०.०१) (०.०२) (२०.०२) (०.०२) (२०.०२) (०.०२) (२०.०२) (०.०२) (२०.०२) (०.०२) (२०.०२) (०.०२) (२०.०२) (०.०२)	ल्ड२२२२०प्रमाप्त्रं ६ ०र्गाएकसी० १७७३ स. १५९, मर्वमेट रेकलेमेशन, मुंबई-800२०. दूष्ट्रव्यमी:०२२-६ @zenithsteelpes.com Websile: www.zenithstee फ्रम्महीकरिता अलेखपरिक्षित एकमेव वित्ती: संपलेती तिमाही संपलेते न बेन.२२४ ३०.०९.२४ ३१.१२.२३ ३१.१२.२४ अलेखपरिक्षित अलेखपरिक्षित अलेखपरिक्षित ३६६२.७८ ३१.३३.५५ ४६०१.२१ ९८३१.३८ (१६.८२) (४२.२१) (६७.७१) (२४८.९८) (१६.८२) (४२.२१) (६७.७१) (२४८.९८) (१६.८२) (४२.२१) (६७.७१) (२४८.९८) (१६.८२) (४२.२१) (६७.७१) (२४८.९८) (३२१) (१.५९) (६७.७१) (२४८.९८) (३२२) (४२.२१) (६७.७१) (२४८.९८) (३२२) (१.५९) (६७.९२) (२४८.९८) (३२२) (१.५९) (६७.९२) (२४८.९८) (३२२) (१.५९) (६७.९२) (२४८.९८) (३२२) (१.५९) (६७.९२) (२४८.९८) (३.२१) (१.५९) (६७.९२) (२४८.९८) (३.२१) (१.५९) (६७.९२) (२८.९८) (४३.२२) (६७.७२) (२.०९) (०.०३) (०.०५) (०.९८) (२.०९) (०.०३) (०.०५) (०.९८) (२.०९) (०.०३) (०.०५) (०.९२) (०.०१) (०.०३) (०.०५) (०.९२) (०.०१) (०.०३) (०.०५) (०.९२) (२.०९) (०.०२) (०.०५) (०.९२) (२.०९) (०.०२) (०.०५) (०.९२) (२.२२ ३२.९४ ३१.२२२३ ३१.१२.२३ ३१.१२.२४ अलेखपरिक्षित अलेखपरिक्षित अलेखपरिक्षित अलेखपरिक्षित ३६६२.७८ ३१३३.५५ ४६०१.२१ ९८३.२२	वोनिय बिर्ला (इंडिया) सिमिटेड) कर२३२०एमएब१६०पीएलसौ०१४७३ कर२३२०एमएब१६०पीएलसौ०१४७३ खुरकागेरिस्टिइंडिया) सिमिटेड) खुरकागेरिस्टिइंडिया) सिमिटेड) खुरकागेरिस्टिइंडिया) सिमिटेड) खुरकागेरिस्टिइंडिया) सिमिटेड) खुरकागेरिस्टिइंडिया स्टेनेवेस, सुर्वद्र +50000. दुरस्वमी:0२२-६६६९८४००. क्रमाहीकरिता अलेखापरिक्षीत एकमेव वित्तीय निष्ठकां ि पंपलेली तिमाही पंपलेले नक महिने ३१.१२.२४ ३१.१२.२४ ३१.१२.२४ अलेखापरिक्षीत अलेखापरिक्षीत अलेखापरिक्षीत अलेखापरिक्षीत अलेखापरिक्षीत अलेखापरिक्षीत ३६६२.७८ ३१.३२.५४ ३१.१२.२४ (५६.२२) (४४.२१) (६७.७१) (२४८.९८) (५६.२२) (४४.२१) (६७.७१) (२४८.९८) (५६.२२) (४४.२१) (६७.७१) (२४८.९८) (५६.२२) (४४.२१) (६७.७१) (२४८.९८) (५६.२२) (४४.२१) (६४.९९) (५६.९९) (५६.२२) (४४.२९) (४६४.९९) (५६.९९) (५६.२२) (४४.२९) (६४.२९) (४६४.९९) (५६.२२) (४४.२९) (१४.२९) (४४.९९) (

मुंबई लक्षदीप

रोज वाच



DISPOSAL OF AFFECTED PAPER belonging to CHAMUNDA ENTERPRISES, GF, SHOP NO B-1, KAJAL CO. OP. HSG. SOC LTD., ANAND NAGAR, VASAI ROAD WEST

PALGHAR, MAHARASTRA 401202 as per CVC guidelines. The offered goods can be inspected between 16/02/2025 to 18/02/2025 (BOTH INCLUSIVE), after the prior appointment with MR. SHRINIWAS

at 91 9022809936 & EXCELLENT E-AUCTIONEER PVT LTD at +91 8104733333. For participating in above E-auction to be held on 18/02/2025 **EXCELLENT E-AUCTIONEER PVT. LTD** (AUCTIONEERS) 46. Angira Nagar, Khatipura Road, Jhotwara, Jaipur Rajasthan, 302012, or download from website www.exeauction.in last date for submission fo the form is

18/02/2025 BEFORE 02.00 PM

जाहीर नोटिस या जाहीर नोटिसदारे तमाम जनतेस कळविण्यात येते की गर्च अञ्चिल श्रीमती किशोरी रंगनाथ कतीर गांनी दिलेल नाहिती व कागदपत्रानुसार, श्रीमती. किशोरी रंगनाथ कर्ब व त्यांचे पती श्री. रंगनाथ रामचंद्र कबीर या दोघांनी सुनेत्र को ऑप हो सो लि नाताच्या दमारतीमधील फ्लॅट नं प की आप हो सो तो. नावाय्या इमोरतामधाव फ्लेट ने ए ५, दुसरा मजला, क्षेत्रकरू ७१० चो फूट बिल्टरभर, पहित दिन दयाळ रोड, डोबिवली (ण). सदरहू फ्लेंट मेसर्स. सुजाता कंस्ट्रुब्वमा नेकंपनी यांच्याकडून दि. २७,०९,१९९४ रोजी सह दुय्यम निबंधक कार्याव्या करत्याण-३, येथे दरस क. ड४,०९,१९९४ अंतर्गत नोंदणीकृत कन्फोर्मेशन डीड नुसारा खरेदी केला आहे श्री रंगनाथ रामचंद कबीर यांचे वि ७९/०१/२०२१ रोजी निधन झाले असून त्यांचे मृत्यु पश्च श्रीम्ती. किशोरी रंगनाथ कबीर (पत्नी) या कायदेशीर वा आहेत त्यांच्याकडे सदर फ्लॅटचा प्रत्यक्ष ताबा, अधिक भारि। री मानवनी संपर राउटों - प्रत्य राजां, जाकरूर आणि सदी मालकी हक्क आहे. तसेच श्रीमती. किशोरी रंगनाथ कबीर यांनी सदर फ्लॅंट श्री. सिद्धेश सोपान गगे आणि सौ.वैश्वाली सोपान गगे यांना दि. ०७/०२/२०२५ रोजी सह दय्यम निबंधक कार्यालय कल्याण–४ येथे दस्त क

सही/-

विशाल ठकर

व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन: ०९७९८५५१

२२०४/२०२५ अंतर्गत नोंदणीकृत विक्री करारनामा नुस विकलेला आहे. वर नमूद वारसांशिवाय इतर कोणतेही वारस, व्यक्ती अथव संस्थेचा ्गहाण, दान, दावा, वारसा, करार, उत्तराधिकार मृत्यूपत्र, देवाणघेवाण, भार, कुटुंब व्यवस्था, न्यायालय हुकू किंवा आदेश, बक्षिस, फरोक्त लेखी किंवा तोंडी करार जमीन, विश्वस्त, तारण, अदलबदल, साठे करार, अन्यथ इतर कोणत्याही कराराने, अधिकाराने कसलाही हक्क सल्यास अशा व्यक्तीने, संस्थेने हि नोटीस प्रसिद् ल्यापासून १५ दिवसाचे आत खाली सही करणार यांच्य खालील पत्त्यावर दस्तावेज/पुरावा सहित लेखी कळव आपला हक्क, सत्ता, संबंध, अधिकार असल्याचे शाबी करावे अन्यथा सदर फ्लॅटच्या व्यवहाराबाबत कोणाचीर कोणतीही हरकत नाही किंवा असलयास तो त्यांनी सोड दिला आहे असे समजले जाईल याची नोंद घ्यावी. ऑफिस नं.१ए. तळ मजला. विमल सी.एच.एस. आक्ति न.२ए, तळ मजण, (यनेल सा.एव.एन, स्...स्.) एम पी रोड, विष्णूनगर, डोंबिवली (प). सचिन सातरक, ४२१२०२ दि. १६/०२/२०२५, (वकील (वकील

जाहीर सूचना

माझे अशील श्री. गुलाब गणपत कामटे (यापुढे ''माझे अशील'' म्हणून संदर्भ) यांनी फ्लॅट जागा उ क्र.सी-५०२, ५वा मजला, श्री सत्य हनुमान एसआ कोहौसोलि., जेरबाई डििया रोड, भोईवाडा क्वार्टर्स, परेळ मुंबई-४०००१२ (यापुढे सदर ''मालमत्ता'' म्हणून संदर्भ) ही जागा श्री. परशुराम पांडरंग कटके यांच्याकड खरेदी केली आहे, यांच्या वतीने जाहीर सूचना देण्यात येत आहे. आम्हाला अशिलांकडून कळविण्यात आले आहे जाटः आत्वरा आसराकरू कार्यवन्त्रा जार गाउ की, श्री सत्य हनुमान (एस.आर.ए.) (नियोजित), त्यांचे कार्यालय धारक नामे श्री. रमन श्रीधर घाडीगांवकर (अध्यक्ष), सोसायटी आणि मे. ओमकार रियाल्टर्स ॲण्ड डेव्हलपर्स प्रा.लि. आणि श्री. परशुराम पांडुरग कटव यांच्या दरम्यान झालेला दिनांक दिनांक १६.०७.२०१ रोजीचा मुळ करारनामा तसेच श्री. परशुराम पांडुरंग कटवे आणि श्री. गुलाब गणपत कामटे यांच्या दरम्यान झालेल दिनांक २७.१०.१९९४ रोजीचा मळ करारनामा हरवले आहे आणि अद्यापी शोध घेऊनही सापडलेले नाही. माझ्य अशिलांनी **दादर पोलीस ठाणे** येथे तक्रार क्र.१४१८७ २०२५ अंतर्गत ऑनलाईन तक्रार नोंद केली आहे जर कोणा व्यक्तीस/कायदेशीर वारसदारास फ्लॅट किं भागासंदर्भात वर संदर्भीत हरवलेले दस्तावेजात विक्री अदलाबद्ल, तारण, अधिभार, बक्षीस, परिरक्षा, वारसाहक्ष ताबा, भाडेपट्टा, वहिवाट, मालकी हक्क, परवाना, गहाणव भधिकाराचे हस्तांतर किंवा न्यास अंतर्गत लाभार्थी हित कोणतेही करारनामा अंतर्गत किंवा कोणतेही हकमनाम आदेश किंवा प्रदानता अतर्गत किंवा अन्य इतर प्रक कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात आवश्यव दस्तावेजांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांना त्यांचे कार्यालय सदर सूचना प्रकाशनापासून **१४ दिवसात** (दोन्ही दिवस कळवावे आणि तदनंतर दावा विचारात घेतला जाणार नार्ह आणि दावा असल्यास त्याग किंवा स्थगित केले आहे अ समजले जाईल. दिनांक: १६.०२.२०२५ सही/ घनण्याम यादव वकील उच्च न्यायाल ३रा मजला, अंधेरी कोर्ट बार असोसिएश अंधेरी पुर्व, मुंबई-६९

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE PUBLIC AT LARGE THAT my client Mr. Sanjay Jugalmohan Yagnik, resident of Flat No. 31, Meenakshi Park Premises Co-op Society Ltd., S.V.Road, Vile-Parle (w), Mumbai 400056, is now legal heirship owner, in respect of Flat No. 203, 1st Floor, A-2, Laram Centre Co-op Hsg Society Ltd., 24, S.V.Road, Andheri (w), Mumbai 400058 by virtue of executed and registered Release Deed No. BDR-1-9438-2021, by heirs of Shri. Jugalmohan Lalitmohan Yagnik after his demise on date 07.12.2017, who was purchased in his life time somewhere in the year 1981-82, bearing Flat No. 203/A-2 at Laram Centre Society Andheri (w), Mumbai-58. After submission of transmission signed documents along with registered release deed copy, before the society, the Society Managing Committee transferred premises into the name of Mr. Sanjay Jugalmohan Yagnik and endorsed in Share Certificate No.204 of having five shares of Rs. 50 (Fifty) each having their distinctive No.s from 146 to 150. Now my client intends to lien/mortgage the Flat No. 203/A-2 Laram Centre Society, Andheri (w), Mumbai- 58.

I CALL PUBLIC AT LARGE on behalf of my client THAT if anyone having any objection and claim on property for executed release of their respective equitable shares by heirs of Shri. Jugalmohan Lalitmohan Yagnik in favour of my client and further to avail loan against property by my client i.e. on Flat No. 203/A-2 at Laram Centre Society Andheir-w. Mumbai-400058 That such calimants can raise their equitable claim or objection with supporting documents for their claim/objection, within 7 (seven) days after issuing this Public Notice, thereafter received any claims/objections are waived off. And if no any claims/objection is received to under signed in stipulated period at ther same property is treated as having marketable title property. Date: 16.02.2025 Sd/-Place: Andheri -Mumbai

Tejpal M. Satagouda Advocate High Court 7/326, Ratrani CHSL, Saibaba Road, Sec-3, Charkop, Kandivali-W, Mum-67, # tejpalms@gmail.com

टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेड **नोंदणीकृत कार्यालय:** प्लॉट क्र.४७, ऑपस सेंटर, दुसरा मजला, सेंट्रल रोड, तुंगा पॅराडाईज हॉटेल समोर, ,एमआयडीसी, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०९३, महाराष्ट्र, भारत दूर.क.: +९१ ४०९८ २२२२/०००२; फॅक्स क्र: २८३५ ६५५९; **सीआयएन :** एल२८१२०एमएच१९९२पीएलसी०६९२५२ वेबसाइट: www.technocraftgroup.com ; ईमेल: investor@technocraftgroup.com सूचना

सदस्यांना येथे सुचित करण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ (कंपनी कायदा) च्या कलम १०८ आणि ११० व इतर लागू तरतुदी सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ (नियम) सहवाचिता कोणत्याही वैधानिक सुधारण किंवा त्या काळासाठी लागू असलेल्या पुर्नअधिनियमांसह) सहवाचिता परिपत्रक क्रमांक ०९/२०२४ दिनांक १९ सप्टेंबर २०२४ सहकार मंत्रालयाने (एमसीए परिपत्रके) जारी केलेले सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) विनियम, २०१५ चे नियमन ४४ सुधारणा केल्यानुसार (सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स) आणि इतर लागू कायदे आणि नियम, टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेड (कंपनी) खालील व्यवसायांसाठी रिमोट ई-व्होटिंग (रिमोट ई-व्होटिंग) द्वारे ११ फेब्रुवारी २०२५ रोजीच्या टपाल मतदान सूचनेत नमूद केल्यानुसा सामान्य ठराव पारित करण्यासाठी तिच्या सदस्यांकडून मान्यता मागत ओहे:

अ.क्र. ठरावाचे वर्णन

- श्री. नवनीत कुमार सराफ (डीआयएन: ००३५६८६) यांची पुढील पाच वर्षांसाठी पूर्णवेळ संचालक म्हणून पुनर्नियुक्ती दि. ०६ फेब्रुवॉरी २०२५ पासून, सामान्य ठरावाद्वारे.
- श्री. आशिष कुमार सराफ (डीआयएन: ०००३५५४९) यांची पुढील पाच वर्षांसाठी पूर्णवेळ संचालक म्हणून पुनर्नियुक्ती दि. ०६ फेब्रुवॉरी २०२५ पासून, सामान्य ठरावाद्वारे.

ही सूचना कंपनीच्या www.technocraftgroup.com वर, स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आली आहेँ ज्यावर कंपनीचे इक्विटी शेअर्स सुचीबद्ध आहेत. म्हणजे बीएसई लिमिटेड www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्सेचेंज इंडिया लिमिटेड www.nseindia.com आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड www.evoting.nsdl.com चर.

सेबी लिस्टिंग रेग्युलेशनच्या रेग्युलेशन ४४ चे पालन करून आणि नियम आणि एमसीए परिपत्रकांसोबत सहवाचिता कॉयद्याच्या कलम १०८ आणि ११० च्या तरतुदींनुसार कंपनीने शुक्रवार, १४ फेब्रुवारी २०२५ रोजी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सूचना पाठवलीँ आहे ज्यांचे नाव शुक्रवार, ७ फेब्रुवारी २०२५ रोजी सदस्यांच्या नोंदेणीमध्ये/लाभार्थी मालकांच्या याँदीत (**कट-आँफ डेट**) आले आहे आणि ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/ रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट (**आरटीए**)/डिपॉझिटरी सहभागींकडे नोंदणीकृत आहेत (इलेक्ट्रॉनिक भागधारणेच्या बाबतीत) किंवा जे सूचनेत नमूद केलेल्या प्रक्रियेनुसार त्यांचा ईमेल पत्ता नोंदणीकृत करतील.

त्यानुसार, या टपाल मतपत्रिकेसाठी सदस्यांना टपाल मतपत्रिकेच्या फॉर्म आणि भरणा केलेल्या व्यवसाय प्रतिसाद लिफाफ्यांसह सूचनेची प्रत्यक्ष प्रत पाठवण्यात आलेली नाही, सदस्यांना विनंती आहे की त्यांनी सचनेत दिलेल्या सचना काळजीपर्वक वाचाव्यात कंपनीने आपल्या सदस्यांना रिमोट ई-व्होटिंग सुविधा प्रदान करण्यासाठी एनएसडीएलच्या सेवा नियुक्त केल्या आहेत आणि सदस्यांच्या संमती (करिता) किंवा असहमती (विरुद्ध) फक्त रिमोट ई-व्होटिंग प्रणालीद्वारेच कळवल्या जातील.

कंपनीच्या संचालक मंडळाने मे. नितेश जैन अँड कंपनी, कंपनी सचिव (सदस्यत्व क्र.एफसीएस ६०६९ आणि सराव प्रमाणपत्र क्र.८५८२), टपाल मतदान फक्त ई-वोटिंग प्रक्रियेद्वारे निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने आयोजित करण्याकरिता तपासणीस म्हणून नियुक्ती केली आहे.

सदस्यांनी नोंद घ्यावी की ई-वोटिंग रविवार, १६ फेब्रुवारी, २०२५ (स.०९:०० वा भाप्रवे) पासून सुरू झाले आहे आणि सोमवार, १७ मार्च २०२५ रोजी (सायं. ०५:००वा भाप्रवे) संपेल. ई-व्होटिंग पध्दत एनएसडीएल द्वारे दि.१८ डिसेंबर २०२२ रोजी सायं.०५:०० वा. (भाप्रवे) नंतर अक्षम केले जाईल. सदस्यांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी ई-वोटिंगमधील प्रक्रिया आणि पद्धतीबाबत सूचनांमध्ये ई-मतदान सूचनांचा संदर्भ घ्यावा. सदस्यांचे मतदानाचे अधिकार निश्चित तारखेनुसार कंपनीच्या भरेणा केलेल्या इक्विटी भाग भांडवलामध्ये त्यांच्या भागधारणेच्या प्रमाणात असतील निश्चित तारखेनुसार सदस्य नसलेल्या व्यक्तीने ही सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळली पाहिजे मा सदस्यांनी इक्विटी शेअर्स वास्तविक स्वरूपात धारण केले आहेत आणि ज्यांनी त्यांचे ई-मेल पत्ते कंपनीकडे अपडेट केलेले नाहीत त्यांना विनंती आहे की त्यांनी कंपनीला investor@technocraftgroup.com वर ईमेल पाठवावा किंवा rnt.helpdesk@linkintime.co.in वर आरटीए ला पाठवावे आणि त्यांचे संबंधित ईमेल पत्तें अपडेट करावेत. डिमटेरिअलाइज्ड स्वरूपात इक्विटी शेअर्स धारण करणाऱ्या आणि ज्यांनी त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांना त्यांच्या संबंधित डिपॉझिटरीजकडे त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत करण्याची विनंती केली जाते. टपाल मतदानाचा निकाल मंगळवार, १८ मार्च २०२५ रोजी अध्यक्षांना तपासनीसांद्वारे घोषित केला जाईल आणि स्टॉक एक्सचेंज, डिपॉझिटरीज आणि निबंधक आणि भाग हस्तांतर प्रतिनिधी यांना कळवला जाईल आणि कंपनीच्या www.technocraftgroup.com वेबसाइटवर आणि एनएसडीएल च्या https:// www.evoting.nsdl.com वेबसाइटवर देखील प्रदर्शित केला जाईल. ई-व्होटिंगद्वारे टपाल मतदानाशी संबंधित कोणत्याही तक्रारी श्री. नीरज राय, कंपनी सचिव यांच्याकडे - प्लॉट क्र.४७, ऑपस सेंटर, दुसरा मजला, सेंट्रल रोड, तुंगा पॅराडाईज हॉटेल समोर, ,एमआयडीसी, अंधेरी (पूर्व), मुंबई – ४०० ०९३, महारॉष्ट्र, भारत. दूरध्वनी क्रमांक: (०२२) ४०९८२२२२ येथे संबोधित केल्या जाऊ शकतात किंवा investor@technocraftgroup.com मेल करा. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्यासाठी काही शंका असल्यास, तुम्ही भागधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध शेअरधारकाँसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पाहू शकता किंवा टोल फ्री क्रमांक १८०० १०२० ९९०/१८०० २२ ४४ ३० वर कॉल करू शकता किंवा एनएसडीएल च्या evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवा.



	(after tax)]	-	-	-	-		(अपवादात्मक
7	Equity Share Capital (face value of 2/- each)	1,073.20	1,073.20	1,073.20	1,073.20		करानंतर काला
8	Other Equity	-	-	-	-	1	(अपवादात्मक
9	Earnings Per Share (for continuing and					1	खंडीत कार्यच
	discontinued operations)-						कालावधीकरित
	Basic:	0.46	0.45	0.28	1.33		नफा/(तोटा)
	Diluted:	0.46	0.45	0.28	1.33		समभाग भांडवल
Note:							राखीव अर्थात
	The Un-Audited results for the Quarter and Nir	ne Month end	ed Decembe	r'31_2024 we	ere reviewed		मागील वर्षाच्या

and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors in it's meeting held on 14th February 2025.

2. The above result have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS), prescribed under section 133 of the Companies Act 2013, and other recognized accounting practices and policies to the extent applicable.

3. The previous periods figures have been reclassified / regrouped wherever required to confirm with current periods presentation.

4. However, in view of the evolving nature of the Financial Reporting requirements and modifications to the existing standards, the financial results for both the current and previous periods may undergo changes in line with such regulatory / legislative changes.

5. The entire operations of the company relate to one segment only. Hence Segment reporting as per Ind AS 108 is not applicable.

6. Figures of previous year / period have been re grouped/recast wherever necessary in order to make them comparable. For Moksh Ornaments Limited

Place: Mumba Date: 14.02.2025

Fischer

Comprising Profit / (Loss) for the period

आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) (9६.८२) (४२.२१) (६२.०५) (२४८.९८) (१०४४.२५) (४६.३१) आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर (98.62) (४२.२१) (६२.०५) (२४८.९८) (9088.24) (88.39) (६.५९) (१४.१३) (२३.३४) ग्लनातून नफा/(तोटा) (३.२१) (१.५९) (५.९२) ॥ एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष (२७२.२२) (१०६८.१६) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर (३३.६१) (४६.२८) (00.98) (03.64) 98226.08 98226.08 98226.08 98226.08 98226.08 98226.08 इतर समभाग (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून) 11 लेखापरिक्षितताळेबंद पत्रकात दिल्यानुसार) 38898.0 त्पन्न प्रतिभाग (द.मु.रू.१०/-प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही) डीत व अखंडीत कार्यचलनातून कालावधीकरिता मुळ व सौमिकृत ईपीएस (0.09) (0.03) (0.04) (0.9८) (0.08) (0.04) खंडीत कार्यचलनातून कालावधीकरिता मुळ व सौमिकृत ईपीएस (0.09) (0.03) (0.08) (0.90) (0.03) (0.03) (0.00) (0.00) (0.00) (0.09) (0.09) (0.09) गतून कालावधीकरिता मुळ व सौमिकृत ईपीएस

n) सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेम्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेल भाग (Mar) (Mar) कर किर्दालन मुम्यतीक उलार आहे. ३९.१२.२०२३ रोग संपतेल्या तिमाही व नऊमाहीकरिता वित्तीय निष्क्रवे ईमारिक वित्तीय निष्क्रवेच संविरतन मुम्यतीक उलारा आहे. ३९.१२.२०२३ रोग संपतेल्या तिमाही व नऊमाहीकरिता वित्तीय निष्क नमुना कंपनीच्या www.zenithsteelpipes.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सवेजच्या www.bseindia.com वेबसाईटवर ज्ब्ध आहे.

. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये आवश्यकतेनुसार ३१.१२.२०२४ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता कंपनीचे वित्तीय निष्कर्षांचे वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे लेखापरिक्षण करण्यात आले आणि त्यांचे फेरबदल अहवाल वितरीत करण्यात आले.

झेनिथ स्टील पाईप्स ॲण्ड इंडस्ट्रीज लिमिटेडकरि (मिनल उमेश पोटे) े पुर्णवेळ संचालक डीआयएन: ०७१६३५३९

(Rs.in Lakh:

except

per share data

FISCHER MEDICAL VENTURES LIMITED (formerly known as Fischer Chemic Limited) Read Off: 104. First Floor Raahuleela Mega Mall Behind Poisar Depot Kandivali West, Mumbai, Maharashtra, India, 400067

Corp off: Level 8, Prestige Palladium Bayan, No. 129-140 Greams Road, Chennai, Tamil Nadu, 600006, India Email: cs@fischermv.com | Website: www.fischermv.com

EXTRACT OF THE STANDALONE AND CONSOLIDATED UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31.12.2024 PURSUANT TO REGULATION 47 OF SEBI (LODR) REGULATIONS, 2015.

ठिकाण: मुंबई

दिनांक: १४.०२.२०२५

Mr. Amrit Shah

Managing Director DIN: 05301251

		STANDALONE					CONSOLIDATED						
		Quarter Ended			Nine Months Ended Year Ended								Year Ende
S.	PARTICULARS	31.12.2024	30.09.2024	31.12.2023			31.03.2024	31.12.2024	30.09.2024	31.12.2023			
No.		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1.	Total Income from operations	86.58	81.96	1.37	280.76	21.51	1227.88	1212.67	3987.88	0.00	6286.79	0.00	2148.25
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	61.75	46.29	-13.25	208.98	-8.79	53.87	25.01	38.07	0.00	79.40	0.00	211.12
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	61.75	46.29	-13.25	208.98	-8.79	53.87	12.44	21.02	0.00	41.06	0.00	211.12
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	19.92	51.28	-13.28	155.12	-19.36	40.28	-29.39	29.33	0.00	-10.43	0.00	183.79
5.	Profit / (Loss) from Discontinued Operations	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
6.	Other Comprehensive Income	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
7.	Total Comprehensive Income for the period [comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
8.	Equity Share Capital (F.V. Rs.1/- per share)	5350.00	5350.00	17.20	5350.00	17.20	5350.00	5350.00	5350.00	17.20	5350.00	17.20	5350.00
9.	Earnings per share (of Re.1/- each)												
	(a) Basic EPS From Continuing Operations (In Rs.)	0.04	0.10	-0.76	0.29	-1.11	0.36	-0.05	0.05	0.00	-0.02	0.00	1.65
	(b) Basic EPS From Discontinued Operations (In Rs.)	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
	(c) Diluted EPS From Continuing Operations (In Rs.)	0.04	0.09	-0.76	0.28	-1.11	0.36	-0.05	0.05	0.00	-0.02	0.00	1.08
	(d) Diluted EPS From Discontinued Operations (In Rs.)	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00

Notes:

. These unaudited consolidated financial results relate to Fischer Medical Ventures Limited (Formerly known as Fischer Chemic Limited) (the 'Company'), and its Subsidiaries '(together the 'Group'), and Associate are prepared by applying Ind AS 110 - "Consolidated Financial Statements", the previous year quarter ended, There is No comparatives previous year's figures as on quarter and period ended 30th Sept 2023.

Company has not presented comparative financial information for the quarter and year-to-date periods ended December 31, 2023, as the acquisitions that form part of the consolidated financial statements were not completed in the corresponding periods of the previous year. Consequently, no consolidation was undertaken during that time, rendering comparative figures unavailable.

Your Company, has made an investment in Wondertech Medical Solutions Pvt. Ltd., which was incorporated on November 13, 2024, as a direct subsidiary of the Company.

. The above unaudited consolidated financial results of the Company have been reviewed by the Audit Committee and approved on 13.02.2025 and the Board of Directors at their respective meetings held on 14.02.2025.

. During the second guarter, the Company completed the incorporation of Fischer Hospitality Sdn. Bhd., FMV International Ventures PTE Ltd., and FMV Healthcare PTE Ltd. However, as there were no transactions i both the previous and current quarters, these entities have been considered for consolidation purposes but do not have any impact on the consolidated financial figures.

For Fischer Medical Ventures Limited (Formerly known as Fischer Chemic Ltd) // By Order of the Board //

RAVINDRAN GOVINDAN Chairman & Managing Directo

जाहीर सूचना

की, श्री, विनय विजय बिजलानी हे मयत वडील श्री. विजय हरिलाल बिजलानी यांच्यासह खालील अनसचीत नमद केलेल्या मालमत्तेमधील दिनांव , फेब्रुवार, १९९८ रोजीचे नोंद करारनामा (कुर्ला येथील उपनिबंधकांकडे नोंद) मार्फत सर्व अधिकार हक्क व हितधारक असून संयुक्त मालकीत्वासह ताबा आहे, खालील अनुसुचीत मालमत्ता यापुढे सदर मालमत्ता म्हणून संदर्भ.

श्री. विजय हरिलाल बिजलानी यांचे २८.०६.२०१७ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात १) श्री. विनय विजय बिजलानी हे कायदेशी नारसदार आहेत. आता माझे अशील **१) श्री. द्रिजल** दवे व २) श्रीमती जुही दवे, दोधे भारतीय नागरिक यांचा पत्ताः फ्लॅट्र क्र.बी ४०७, हिलक्रेस्ट-आय रहेजा विहार, चांदिवली फार्म रोड, पवई, अंधेरी पुर्व, साकिनाका, मुंबई-४०००७२ यांना सद . मालमत्तेबाबत श्री. विनय विजय बिजलार्न यांच्यासह विक्री करारनामा करु इच्छित आहेत. सर्व व्यक्तींना येथे सुचित करण्यात येत आहे की जर कोणा व्यक्तीस, संस्थेस सदर मालमत्तेबाबल उपरोक्त इच्छित विक्री व्यवहाराबाबत काही आक्षेप दावा, अधिकार, हक्क, हित असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे योग्य दस्तावेजी पराव्यांसह त्यांचे आक्षेप/दावा/विवादाचे तपशील लेखी स्वरुपाल आजच्या तारखेपासून **१५ दिवसात** कळवावे अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि सद मालमत्तेवर अन्य तृतीय पक्षकार दावा, आक्षेप विवाद नसल्यास माझे अशील विक्री व्यवहार प् करतील आणि तदुनंतर सदर मालमत्तेवरील कोणताह दावा/आक्षेप विचारात घेतला जाणार नाही. मालमत्तेची अनुसुची: फ्लॅट क्र.५०६, क्षेत्रफळ २६ चौ.फु. (कार्पेट) क्षेत्र व फ्लॅट क्र.५०७ क्षेत्रफळ ७४३ चौ.फू. (कार्पेट) क्षेत्र, ५वा मजला सनसेट-१ को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि ची बी विंग, उप प्लॉट क्र.३ वर उभी असलेली सीटीएस क्र.११९एफ/१ए(भाग) असलेल्य जमिनीचा भाग आणि सनसेट-१. विंग ए. रहेजा विहार, चांदिवली फार्म रोड, पवई, अंधेरी-पुर्व साकिनाका, मुंबई-४०००७२, बृहन्मुंबई महनगरपालिकेच्या हद्दीत जागेचे सर्व भाग व खंड. भाग प्रमाणपत्र क्र.२८ चे अनुक्रमांक ९१ ते ९५ दिनांक: १६.०२.२०२५ सही/ किरण पी. पाहव (वकील उच्च न्यायालय) कार्यालय क्र.३६, यशवंत शॉपिंग सेन्टर, कार्टर रोड क्र.७, बोरिवली स्टेशन समोर, बोरिवली पुर्व, मुंबई-

४०००६६. मोबा.:९८३४९९१०१०. ई-मेल:

kiranpahwa879@gmail.com

	टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेड करिता
	सही/-
ठिकाणः मुंबई	नीरज राय
दिनांक : १ँ५ फेब्रुवारी २०२५	कंपनी सचिव

कोगटा फायर्नान्शेयल (इडिया) लिमटड सीआयएन क्र.: यु६७१२०आएवे१९६पीएलसी०११४०६, कॉर्पोरेट कार्यालयः एस-१, गोपालबारी, अजमेर पुलियावबळ, मेट्रो पिछर क्र.१४३ समोर, जयपूर-३०२०१. राजस्थान, भारत. दूर.:+९१ १४१ ६७६७०६७, **नोंदणीकृत कार्यालयः** कोगटा हाऊस, आझाद मोहल्ला, बिजाई नगर-३०५६२४, राजस्थान, भारत, ई-मेल: info@kogta.in | www.kogta.in

परिशिष्ट ४ (पहा नियम ८ (१)) ताबा सुचना

ज्याअर्थी; खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत **कोगटा फायनान्शियल (इंडिया**) लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकार अंतर्गत त्यांनी दिनांक १९.०२.२०२४ रोजी वितरीत केलेल्या **मागणी सूंचने**नुसार कर्जदार/जामिनदार/तारणकर्ता **श्री. चंद्रभुषण रामधनी** यादव, श्री. रामधनी यादव यांचा मुलगा (अर्जदार/तारणकर्ता), श्री सद्गुरू स्टोरचे मालक श्री. चंद्रभुषण रामधनी यादव, श्रीमती निमा चंद्रभुषण यादव (सह-अर्जदार/तारणकर्ता), श्री. रामधनी तेजु यादव, श्री. तेजु नरोत्तम यादव (सह–अर्जदार/तारणकर्ता), कर्ज खाते **क्र.००००२०४३७२** यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत **दिनांक १९.०२.२०२४** रोजी देय रक्कम रू.२०,०५,९४२/- (रूपये वीस लाख पाच हजार नऊशे बेचाळीस फक्त) तसेच पुढील व्याज व इतर शुल्क जमा करण्यास सांगण्यात आले होते. कर्जदार/तारणकर्ता हे वर नमद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/तारणकर्ता व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या ताबा १२ फेब्रुवारी, २०२५ रोजी घेतलेला आहे. कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतुद आहे. विशेषतः कर्जदार/तारणकर्ता आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **कोगटा फायनान्शियल (इंडिया) लिमिटेड** यांच्याकडे **दिनांक १९.०२.२०२४** रोजी देय रक्कम रू.२०,०५,९४२/- (रूपये वीस लाख पाच हजार नऊशे बेचाळीस फक्त) तसेच त्यावरील व्याज, प्रासंगिक खर्च, शुल्क इत्यादी रक्कम जमा करावी.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

श्री. चंद्रभुषण रामधनी यादव, श्रीमती निमा चंद्रभुषण यादव व श्री. रामधनी तेजु यादव यांच्या मालकीचे असलेले फ्लॅट क्र.५०२, क्षेत्रफळ ५२.०२ चौ.मी. (बिल्टअप) क्षेत्र, ५वा मजला, इमारत क्र.७, नवदर्गा अपार्टमेंट म्हणून ज्ञात इमारत, जमीन एस.क्र.१८९, एच.क्र.४, क्षेत्रफळ ६२००.०० चौ.मी., गाँव मोरे, ता. वसई, जि. पालघर, उप-निबंधक वसई क्र.२ (विरार) येथील जागेचे सर्व भाग व खंड. दिनांकः १२.०२.२०२५ प्राधिकृत अधिकार्र कोगटा फायनान्शियल (इंडिया) लिमिटेड ठिकाण: नालासोपारा, पालघर

Place: Mumba Date: 14.02.2025